

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार  
कल्याणकारी मंडळांतर्गत राज्यातील  
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना द्यावयाच्या  
भेट वस्तू ऐवजी रोख रक्कम देणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
उद्योग, उर्जा व कामगार विभाग  
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: इमारत-२०१४/प्र.क्र.८/कामगार ७ अ,  
मादाम कामा मार्ग, राजगुरु हुतात्मा चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
तारीख: १८ जून, २०१४

वाचा -

- १) उद्योग, उर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय क्रमांक इमारत-२०१४/प्र.क्र.८/ कामगार ७ अ, दिनांक २६ मे, २०१४.
- २) उद्योग, उर्जा व कामगार विभागाचा शासन शुध्दीपत्रक क्रमांक इमारत-२०१४/प्र.क्र.८/ कामगार ७ अ, दिनांक ३० मे, २०१४.

शासन शुध्दीपत्रक क्र.२ -

दिनांक ३०.५.२०१४ च्या शासन शुध्दीपत्रकातील “दिनांक १ मे २०१४ रोजी ऐवजी “दिनांक १ जुलै, २०१४ रोजी” असे वाचावे.

दिनांक २६.५.२०१४ च्या शासन निर्णयातील पहिल्या परिच्छेदा मध्ये “ तसेच या शासन निर्णयाद्वारे जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुख (अपर कामगार आयुक्त/कामगार उप आयुक्त/सहाय्यक कामगार आयुक्त/सरकारी कामगार अधिकारी) यांना सदर अर्थसहाय्य आरटीजीएस/धनादेशाद्वारे लाभार्थ्यास वाटप करण्यासाठी तसेच सदर जिल्हास्तरावरील बचत बँक खात्याचे परिचल (ऑपरेट) करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे.”

या ऐवजी

“ तसेच या शासन निर्णयाद्वारे जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुख (अपर कामगार आयुक्त/कामगार उप आयुक्त/सहाय्यक कामगार आयुक्त/सरकारी कामगार अधिकारी) यांना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सर्व योजनांचे अर्थसहाय्य आरटीजीएस/धनादेशाद्वारे लाभार्थ्यास वाटप करण्यासाठी तसेच सदर जिल्हास्तरावरील बचत बँक खात्याचे परिचल (ऑपरेट) करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. अशी सुधारणा करण्यात येत आहे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०६१८१३०५३१७४१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दि. सो. राजपूत)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रती,

१. कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई.
२. समितीचे सर्व सदस्य (द्वारा कामगार आयुक्त).
३. कामगार उपायुक्त (इमारत बांधकाम कामगार विषयाशी संबंधित), मुंबई.
४. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा व लेखा अनुज्ञेयता), मुंबई.
५. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परीक्षा व लेखा अनुज्ञेयता), नागपूर.
६. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
७. अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे (पूर्व) मुंबई-५१.
८. स्वीय सहाय्यक, मा. मंत्री (कामगार) यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई
९. स्वीय सहाय्यक, मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई
१०. स्वीय सहाय्यक, प्रधान सचिव (कामगार) यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई
११. निवडनस्ती (कामगार ७अ).